

Reg. No. MAH/2479

"KARMANYE VAADHIKARASTE MAA FALESHU KADACHANAM"

Dt.- 13/12/1982

Senapati Prataprao Gujar Shikshan Sanstha, Kanadewadi's, Affiliated to Shivaji University, Kolhapur & 'C' Accredited by NAAC



Raja Shivchhatrapati Arts & Commerce College,

Mahagaon, Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur.

Phone No. (02327) 275124

Fax No. & (02327) 275124

Website- www.rsccollegemahagaon.ac.in

Email- principal.rsccollege@gmail.com

Founder: Late Hon. Babasaheb Kupekar (Former MLA & Ex-Chief of Maharashtra State Planning Board)

Chairman: Hon. Shri. Balasaheb Kupekar, [B.Sc. (Agri)]
(Former Treasurer, Western Maharashtra Devasthan Committee)

Principal: Dr. Nivas B. Jadhav
(M.A., M.Phil., Ph.D.)

Home - (02327) 223203 Mob. 9420007534

Email-dr_nivasjadhav@yahoo.com

Outward No. RSC/ 20 - /

Date- 28/07/2023


IQAC-Notice-1(2023-24)


Internal Quality Assurance Cell

राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय महागाव येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या सर्व सदस्यांना व शिक्षकांना कळविण्यात येते की, दिनांक ३१ जुलै २०२३ वार शुक्रवार रोजी सकाळी ठिक ११:०० वाजता महाविद्यालयाच्या **computer lab** कक्षामध्ये मा.प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सर्व सदस्य व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचारी या सर्वांनी सदरील सभेला वेळेत उपस्थित रहावे.

सभेपुढील विषय:

- १) मागील प्रोसिडिंग वाचून ती कायम करणे.
- २) AQAR-२०२२-२३ ची पूर्तता करणे.
- ३) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी अभ्यास, अभ्यासपुरक व अभ्यासेत्तर उपक्रमाचे नियोजन करणे.
- ४) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये संशोधन पूरक कार्यक्रमाचे नियोजन करणे.
- ५) NEP -२०२० बाबत विद्यार्थ्यांमध्ये व समाजामध्ये माहिती व जाणीवजागृती निर्माण करणे.
- ६) Slow and Advance learners निवडण्याची प्रक्रिया राबवणे.
- ७) Mentor-mentee योजना राबवणे.
- ८) आयत्या वेळी येणारे विषय


सह-समन्वयक


समन्वयक


Principal
Raja Shivchhatrapati Arts & Commerce
College, Mahagaon
Tal. Gadhinglaj, Dist. Kolhapur





अं.क्र.	अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सदस्य	पदनाम	स्वाक्षरी
१	प्राचार्य डॉ.निवास जाधव	अध्यक्ष	
२	डॉ. शिवराज बाळासाहेब देसाई	संस्था प्रतिनिधी	
३	श्री. भरमा अर्जुन पाटील	संस्था प्रतिनिधी	
४	प्रा.मानाजीराव वि.शिंदे	शिक्षक प्रतिनिधी	
५	प्रा. दिलीप सदाशिव काळे	शिक्षक प्रतिनिधी	
६	श्री. युनुस अबुबकर हावळे	प्रशासकीय प्रतिनिधी	
७	श्री.एं.बी. हुंदळेकर	माजी विद्यार्थी प्रतिनिधी	
८	श्री.व्ही.ए. करवळ	सामाज प्रतिनिधी	
९	श्री.एस.बी.सावंत	व्यावसायिक प्रतिनिधी	
१०	श्री. आर.एम.कोले	कायदा प्रतिनिधी	
११	कु. अश्विनी आर.सुरंगे	विद्यार्थी प्रतिनिधी	
१२	प्रा. डॉ. रचना व्ही. मुसाई	सह-समन्वयक	
१३	प्रा.डॉ.केशव पी. देशमुख	समन्वयक	

NAAC Criterion प्रमुख

१	प्रा. डॉ.सुगंधा एच. घरपणकर	Criterion - I	
२	प्रा. डी.जि.कापुरे	Criterion - II	
३	प्रा.श्रीमती व्ही.एन.वीरकर	Criterion - III	
४	प्रा. एन.आर.पाटील	Criterion - IV	
५	प्रा. एम.व्ही.शिंदे	Criterion - V	
६	प्रा.डी.एस.काळे	Criterion - VI	
७	प्रा. डॉ. एस.डी.आवळे	Criterion - VII	

महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी

१	श्रीमती एस.बी.तेरसे	ग्रंथपाल	
२	डॉ.आर.डी. हदगल	शारीरिक शिक्षक	
३	श्री.के.एम.पाटील	शिक्षक	
४	प्रा.डॉ.व्ही.जी.सूर्यवंशी	शिक्षक	
५	प्रा.डॉ.एस.ए.इंगळे	शिक्षक	
६	श्री.सदानंद कांबळे	क.लिपिक	
७	प्रा. पी. वी. माळी		

Reg. No. MAH/2479



Senapati Prataprao Gujar Shikshan Sanstha, Kanadewadi's, Affiliated to Shivaji University, Kolhapur & 'C' Accredited by NAAC

"KARMANYE VAADHIKARASTE MAA FALESHU KADACHANAM"

Dt.- 13/12/1982

Raja Shivchhatrapati Arts & Commerce College,

Mahagaon, Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur.

Phone No. (02327) 275124

Fax No. & (02327) 275124

Email- principal.rsccollege@gmail.com

Website- www.rsccollegemahagaon.ac.in

Founder: Late Hon. Babasaheb Kupekar (Former MLA & Ex-Chief of Maharashtra State Planning Board)

Chairman: Hon. Shri. Balasaheb Kupekar, [B.Sc. (Agri)]
(Former Treasurer, Western Maharashtra Devasthan Committee)

Principal: Dr. Nivas B. Jadhav

(M.A., M.Phil., Ph.D.)

Home - (02327) 223203 Mob. 9420007534

Email-dr_nivasjadhav@yahoo.com

Date- / / 20

Outward No. RSC/ 20 - /

Minutes of IQAC

Meeting no.-1 (2023-24)

The minutes of IQAC meeting number 1 held on 31 July 2023 at Computer room at 11:00 am.

Sr.no.	Member present	Sign.	Sr.no.	Member present	Sign.
1	Principal Dr. N. B. Jadhav		2	Mr. B.A. Patil	
3	Dr. S. B. Desai		4	Mr. M.V. Shinde	
5	Mr. V. A. Karwal		6	Mr. S. B. Sawant	
7	Mr D. S. Kale		8	Mr. U. A. Hawale	
9	Ku. Ashvini Surange		10	Dr. Smt. Rachana Musai	
11	Dr. K. P. Deshmukh		12	Ku. Ashvini Surange	

The following issues and subjects were discussed

1.1 confirmation of the minutes of the last IQAC Meeting minutes held on 12 June 2023.

1.1 Resolution: confirmation of the minutes of the last IQAC Meeting minutes held on 12 June 2023 were read out and confirmed.

Purposed by: Dr. K. P. Deshmukh

Seconded by: Mr. D. S. Kale





The resolution was unanimously passed.

1.2 preparation of academic calendar.

1.2 Resolution: process of preparing academic calendar 2023-24 should be started at the opening of the semester.

Purposed by: smt. Dr. Rachana Musai

Seconded by: Dr. K. P. Deshmukh

The resolution was unanimously passed.

1.3 To discuss on admission process for the academic year 2023-24.

1.3 Resolution: the admission process of the college should be done according to the university guidelines.

Proposed: Mr. M. V. Shinde

Seconded by: U. A. Hawale

The resolution was unanimously passed.

1.4 To discuss about the effective curriculum delivery and arranging co-curriculum and extra-curriculum and research-oriented activities.

1.4 Resolution: It was resolved that for the overall development of the student and for the effective curriculum delivery the various curricular, co-curricular and extra-curricular activities should be arranged during the academic year.

Purposed by: Mr. B. A. Patil

Seconded by: Prof. M. V. Shinde

The resolution was unanimously passed.

1.5 To find out advance and slow learners.

1.5 Resolution: It was resolved that primary level test should be arranged to the find out the slow and advanced learner's and extra guidance should be given accordingly.

Purposed by: Dr. K. P. Deshmukh

Seconded by: Prof. M. V. Shinde

The resolution was unanimously passed.

1.6 To arrange Workshops and orientation programme on NEP 2020

1.6 Resolution: it was resolved that the workshops, Quiz and orientation programme for student, society and staff should be arranged and provide information and guidelines of NEP to the students as well as faculty.

Proposed by; Dr. S. B. Desai



Seconded by: Dr. K. P. Deshmukh

The resolution was unanimously passed

1.7 mentees are allotted to the mentors as per the requirement.

1.7. Resolution: it was resolved that the all types of personal counselling should be provided to the mentees.

Proposed by: Shri. V.A. Karwal

Seconded by: Prof. M. V. Shinde

The resolution was unanimously passed.

1.8 To find out slow and advance learners

1.8. Resolution: It was resolved that the primary level test and techniques has conducted to find out the slow and advance learners and guidance has given accordingly.

Proposed by: Prof. M. V. Shinde

Seconded by: Shri. V.A. Karwal

The resolution was unanimously passed.

1.9. Any other matter.

1.9. As no any matter was raised, the meeting was ended is the vote of thanks proposed by Dr. K. P. Deshmukh

Coordinator

Principal
Raja Shivchhatrapati Arts & Commerce
College, Mahagaon
Tal. Gadhinglaj, Dist. Kolhapur

Reg. No. MAH/2479

" KARMANYE VAADHIKARASTE MAA FALESHU KADACHANAM"

Dt.- 13/12/1982

Senapati Prataprao Gujar Shikshan Sanstha, Kanadewadi's, Affiliated to Shivaji University, Kolhapur & 'C' Accredited by NAAC



Raja Shivchhatrapati Arts & Commerce College,

Mahagaon, Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur.

Phone No. (02327) 275124

Fax No. & (02327) 275124

Website- www.rsccollegemahagaon.ac.in

Email- principal.rsccollege@gmail.com

Founder: Late Hon. Babasaheb Kupekar (Former MLA & Ex-Chief of Maharashtra State Planning Board)

Chairman: Hon. Shri. Balasaheb Kupekar, [B.Sc. (Agri)]
(Former Treasurer, Western Maharashtra Devasthan Committee)

Principal: Dr. Nivas B. Jadhav

(M.A., M.Phil., Ph.D.)

Home - (02327) 223203 Mob. 9420007534

Email-dr_nivasjadhav@yahoo.com


Outward No. RSC/20 - /


Date- / / 20


Action Taken Report of IQAC

Action Taken Report on the minutes of the IQAC meeting No.1 held on July 31th 2023

Plan Of Action	Action Taken
1. Preparation of Academic calendar	The college successfully prepared academic calendar of 2023-2024 and placed it on the college website
2. To discuss on admission process for the academic year 2022-2024	The admission process implemented according to the university guidelines.
3. To discuss about the effective curriculum delivery	for the overall development of the student and for the effective curriculum delivery the various curricular, co-curricular and extra-curricular activities should be arranged during the academic year. The teachers have used the ICT tools and conducted the field visit, group discussion, guest lecturers and webinars for the effective curriculum delivery.
4. To find out slow and advance learners	The primary level test and techniques has conducted to find out the slow and advance learners and guidance has given accordingly.
6) to the allot mentees to the mentors	mentees are allotted to the mentors as per the requirement
7 To arrange Workshops and orientation programme on NEP 2020	the workshops, Quiz and orientation programme for student, society and staff should be arranged and provide information and guidelines of NEP to the students as well as faculty.


Co-coordinator


Coordinator


Principal
Raja Shivchhatrapati Arts & Commerce
College, Mahagaon
Tal. Gadhinglaj, Dist. Kolhapur.

Reg. No. MAH/2479

"KARMANYE VAADHIKARASTE MAA FALESHU KADACHANAM"

Dt.- 13/12/1982

Senapati Prataprao Gujar Shikshan Sanstha, Kanadewadi's, Affiliated to Shivaji University, Kolhapur & 'C' Accredited by NAAC



Raja Shivchhatrapati Arts & Commerce College,

Mahagaon, Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur.

Phone No. (02327) 275124

Fax No. & (02327) 275124

Website- www.rsccollegemahagaon.ac.in

Email- principal.rsccollege@gmail.com

Founder: Late Hon. Babasaheb Kupekar (Former MLA & Ex-Chief of Maharashtra State Planning Board)

Chairman: Hon. Shri. Balasaheb Kupekar, [B.Sc. (Agri)]
(Former Treasurer, Western Maharashtra Devasthan Committee)

Principal: Dr. Nivas B. Jadhav
(M.A., M.Phil., Ph.D.)

Home - (02327) 223203 Mob. 9420007534

Email- dr_nivasjadhav@yahoo.com

Outward No. RSC/ 20 - /

Date- 06/11/2023


IQAC-Notice-2 (2023-24)


Internal Quality Assurance Cell


राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय महागाव येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या सर्व सदस्यांना व शिक्षकांना कळविण्यात येते की, दिनांक १० नोव्हेंबर २०२३ वार शुक्रवार रोजी सकाळी ठिक ११:३० वाजता महाविद्यालयाच्या संगणक कक्षामध्ये मा.प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सर्व सदस्य व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचारी या सर्वांनी सदरील सभेला वेळेत उपस्थित रहावे.

सभेपुढील विषय:

- १) मागील प्रोसिडिंग वाचून ती कायम करणे.
- २) सेमिनारस, वेबिनारस चे महाविद्यालयात आयोजन करणे.
- ३) AQAR २०२३-२४ online भरण्यास सुरुवात करणे.
- ४) जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना विविध शिष्यवर्तीचे लाभ मिळावेत यासाठी प्रयत्न करणे.
- ५) ग्रंथालयातील पुस्तकाची संख्या वाढवणे.
- ६) आयत्यावेळी येणारे विषय....


सह-समन्वयक


समन्वयक


Principal
Raja Shivchhatrapati Arts & Commerce
College, Mahagaon
Tal. Gadhinglaj, Dist. Kolhapur





अं.क्र.	अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सदस्य	पदनाम	स्वाक्षरी
१	प्राचार्य डॉ.निवास जाधव	अध्यक्ष	
२	डॉ. शिवराज बाळासाहेब देसाई	संस्था प्रतिनिधी	
३	श्री. भरमा अर्जुन पाटील	संस्था प्रतिनिधी	
४	प्रा.मानाजीराव वि.शिंदे	शिक्षक प्रतिनिधी	
५	प्रा. दिलीप सदाशिव काळे	शिक्षक प्रतिनिधी	
६	श्री. युनुस अबुबकर हावळे	प्रशासकीय प्रतिनिधी	
७	श्री.एं.बी. हुंदळेकर	माजी विद्यार्थी प्रतिनिधी	
८	श्री.व्ही.ए. करवळ	सामाज प्रतिनिधी	
९	श्री.एस.बी.सावंत	व्यावसायिक प्रतिनिधी	
१०	श्री. आर.एम.कोले	कायदा प्रतिनिधी	
११	कु. अश्विनी आर.सुरंगे	विद्यार्थी प्रतिनिधी	
१२	प्रा. डॉ. रचना व्ही. मुसाई	सह-समन्वयक	
१३	प्रा.डॉ.केशव पी. देशमुख	समन्वयक	

NAAC Criterion प्रमुख

१	प्रा. डॉ.सुगंधा एच. घरपणकर	Criterion -I	
२	प्रा. डी.जि.कापुरे	Criterion -II	
३	प्रा.श्रीमती व्ही.एन.वीरकर	Criterion -III	
४	प्रा. एन.आर.पाटील	Criterion -IV	
५	प्रा. एम.व्ही.शिंदे	Criterion -V	
६	प्रा.डी.एस.काळे	Criterion -VI	
७	प्रा. डॉ. एस.डी.आवळे	Criterion -VII	

महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी


१	श्रीमती एस.बी.तेरसे	ग्रंथपाल	
२	डॉ.आर.डी. हदगल	शारीरिक शिक्षक	
३	श्री.के.एम.पाटील	शिक्षक	
४	प्रा.डॉ.व्ही.जी.सूर्यवंशी	शिक्षक	
५	प्रा.डॉ.एस.ए.इंगळे	शिक्षक	
६	श्री.सदानंद कांबळे	क.लिपिक	
७	प्रा. पी. बी. माळी		

Reg. No. MAH/2479

"KARMANYE VAADHIKARASTE MAA FALESHU KADACHANAM"

Dt.- 13/12/1982

Senapati Prataprao Gujar Shikshan Sanstha, Kanadewadi's, Affiliated to Shivaji University, Kolhapur & 'C' Accredited by NAAC



Raja Shivchhatrapati Arts & Commerce College,

Mahagaon, Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur.

Phone No. (02327) 275124

Fax No. & (02327) 275124

Website- www.rsccollegemahagaon.ac.in

Email- principal.rsccollege@gmail.com

Founder: Late Hon. Babasaheb Kupekar (Former MLA & Ex-Chief of Maharashtra State Planning Board)

Chairman: Hon. Shri. Balasaheb Kupekar, [B.Sc. (Agri)]
(Former Treasurer, Western Maharashtra Devasthan Committee)

Principal: Dr. Nivas B. Jadhav

(M.A., M.Phil., Ph.D.)

Home - (02327) 223203 Mob. 9420007534

Email- dr_nivasjadhav@yahoo.com

Outward No. RSC/ 20 - /

Date- / / 20

Minutes of IQAC- 2022-23

Meeting no.-2 (2023-24)

The minutes of IQAC meeting number 1 held on 10 November 2023 at Computer room at 11:00 am.

Sr.no.	Member present	Sign.	Sr.no.	Member present	Sign.
1	Principal Dr. N. B. Jadhav		2	Mr. B.A. Patil	
3	Dr. S. B. Desai		4	Mr. M.V. Shinde	
5	Mr. V. A. Karwal		6	Mr. S. B. Sawant	
7	Mr D. S. Kale		8	Mr. U. A. Hawale	
9	Ku. Ashvini Surange		10	Dr. Smt. Rachana Musai	
11	Dr. K. P. Deshmukh		12	Ku. Ashvini R. Surange	

The following issues and subjects were discussed

2.1 confirmation of the minutes of the last IQAC Meeting minutes held on 31 July 2023.

2.1 Resolution: To minutes of the last IQAC Meeting minutes held on 31 July 2023 was confirmed

Purposed by: Dr. K. P. Deshmukh

Seconded by: Mr. D. S. Kale



The resolution was unanimously passed.

2.2 Submission of AQAR for academic year 2022-2023

2.2 Resolution: It was resolved that the process of Submission data of AQAR 2022-23 should be started.

Purposed by: Dr. K. P. Deshmukh

Seconded by: smt. Dr. R. V. Musai

The resolution was unanimously passed.

2.3 To encourage the students as well as faculty to participate and organize the workshops, seminars and webinars.

2.3 Resolution: It was resolved that the students as well as teachers should be actively participate various Workshops, Seminars and Webinars.

Purposed by: Dr. Smt. R. V. Musai

Seconded by: Mr. M. V. Shinde

The resolution was unanimously passed.

2.4 To conduct the selected add-on, value added and skill-oriented courses.

1.4 Resolution: It was resolved that the number of add-on/values added and skill-oriented course should be started.

Purposed by: Dr. K. P. Deshmukh

Seconded by: Mr. M. V. Shinde

The resolution was unanimously passed.

2.5 To develop the internal and external evaluation mechanism.

2.5 Resolution: It was resolved to develop transparent mechanism for internal and external evaluation.

Proposed by; Dr. K. P. Deshmukh

Seconded by: Mr. D. S. Kale

The resolution was unanimously passed.

2.6. To increase women empowerment programs.

2.6. Resolution: It was resolved that the mental, health, social, physical, educational, cultural, legal empowerment related programs should be organized.

Proposed by; smt. Dr Rachana Musai.

Seconded by: Mr. D. S. Kale



The resolution was unanimously passed.

2.7. To increase the number of scholarship holder.

2.7. Resolution: It was resolved that proper guideline should be provided to the students to be benefitted by the various government and non-government scholarships.

The resolution was unanimously passed.

2.8. Library use of ICT.


2.8. Resolution: It was resolved to adopt ICT oriented technology for the library.


The resolution was unanimously passed.


2.9. To Increase the number of extension activities.

2.8. Resolution: It was resolved that with the help of NSS and Women cell various kinds of extension activities should be conducted.

The resolution was unanimously passed.


Co-Coordinator


Coordinator


Principal
Raja Shivchhatrapati Arts & Commerce
College, Mahagaon
Tal. Gadhinglaj, Dist. Kolhapur

Reg. No. MAH/2479

"KARMANYE VAADHIKARASTE MAA FALESHU KADACHANAM"

Dt. 13/12/1982

Senapati Prataprao Gujar Shikshan Sanstha, Kanadewadi's, Affiliated to Shivaji University, Kolhapur & 'C' Accredited by NAAC

Raja Shivchhatrapati Arts & Commerce College, Mahagaon, Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur.

Phone No. (02327) 275124

Fax No. & (02327) 275124

Website- www.rsccollegemahagaon.ac.in

Email- principal.rsccollege@gmail.com

Founder: Late Hon. Babasaheb Kupekar (Former MLA & Ex-Chief of Maharashtra State Planning Board)

Chairman: Hon. Shri. Balasaheb Kupekar, [B.Sc. (Agri)]
(Former Treasurer, Western Maharashtra Devasthan Committee)

Principal: Dr. Nivas B. Jadhav
(M.A., M.Phil., Ph.D.)

Home - (02327) 223203 Mob. 9420007534

Email-dr_nivasjadhav@yahoo.com

Outward No. RSC/20 - /

Date- / /20

Action Taken Report of IQAC

Action Taken Report on the minutes of the IQAC meeting No.2 held on December 13th 2022

Plan Of Action	Achievements/Outcomes
1. To arrange workshops	The college has organized various webinars and workshops in the academic year 2022-2024.
2. Preparation and data collection of AQAR 2021-2022	The AQAR of 2021-2022 has submitted to NAAC dated on 7 February 2023
3. To encourage teachers to participate in FDP, Refreshers courses.	College staff completed online Refresher and FDP programmers.
4. To conduct selected Add-on and Value-Added courses.	The college has conducted the Add-on and Value-Added courses.
5. To increase number of reference books in the library.	The college has increased number of reference books in the library.
6. To arrange women empowerment activities	In the college as conducted various women improvement programs (Health, cultural, legal awareness etc.)

[Signature]
CO-Coordinator

[Signature]
CO.ordinator

[Signature]
Principal
Raja Shivchhatrapati Arts & Commerce
College, Mahagaon
Tal.Gadhinglaj, Dist.Kolhapur

Reg. No. MAH/2479

"KARMANYE VAADHIKARASTE MAA FALESHU KADACHANAM"

Dt.- 13/12/1982

Senapati Prataprao Gujar Shikshan Sanstha, Kanadewadi's, Affiliated to Shivaji University, Kolhapur & 'C' Accredited by NAAC



Raja Shivchhatrapati Arts & Commerce College,

Mahagaon, Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur.

Phone No. (02327) 275124

Fax No. & (02327) 275124

Email- principal.rsccollege@gmail.com

website- www.rsccollegemahagaon.ac.in

Founder: Late Hon. Babasaheb Kupekar (Former MLA & Ex-Chief of Maharashtra State Planning Board)

Chairman: Hon. Shri. Balasaheb Kupekar, [B.Sc. (Agri)]
(Former Treasurer, Western Maharashtra Devasthan Committee)

Principal: Dr. Nivas B. Jadhav

(M.A., M.Phil., Ph.D.)

Home - (02327) 223203 Mob. 9420007534

Email-dr_nivasjadhav@yahoo.com

Outward No. RSC/ 20 - /

Date-23/12/2023


IQAC-Notice-3 (2023-24)


Internal Quality Assurance Cell

राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय महागाव येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या सर्व सदस्यांना व शिक्षकांना कळविण्यात येते की, दिनांक २८ डिसेंबर २०२३ वार गुरुवार रोजी सकाळी ठिक ११:०० वाजता महाविद्यालयाच्या **computer lab** कक्षामध्ये मा.प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सर्व सन्माननीय सदस्य व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचारी या सर्वांनी सदरील सभेला वेळेत उपस्थित रहावे. ही विनंती.

सभेपुढील विषय:

- १) मागील प्रोसिडिंग वाचून ती कायम करणे.
- २) विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राच्या निकालाचे मूल्यमापन करणे.
- ३) शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चा **AQAR** भरणे.
- ५) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करणे.
- ६) आयत्यावेळी येणारे विषय....


सह-समन्वयक


समन्वयक


Principal
Raja Shivchhatrapati Arts & Commerce
College, Mahagaon
Tal. Gadhinglaj, Dist. Kolhapur



अं.क्र.	अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सदस्य	पदनाम	स्वाक्षरी
१	प्राचार्य डॉ.निवास जाधव	अध्यक्ष	
२	डॉ. शिवराज बाळासाहेब देसाई	संस्था प्रतिनिधी	
३	श्री. भरमा अर्जुन पाटील	संस्था प्रतिनिधी	
४	प्रा.मानाजीराव वि.शिंदे	शिक्षक प्रतिनिधी	
५	प्रा. दिलीप सदाशिव काळे	शिक्षक प्रतिनिधी	
६	श्री. युनुस अबुबकर हावळे	प्रशासकीय प्रतिनिधी	
७	श्री.एं.बी. हुंदळेकर	माजी विद्यार्थी प्रतिनिधी	
८	श्री.व्ही.ए. करवळ	सामाज प्रतिनिधी	
९	श्री.एस.बी.सावंत	व्यावसायिक प्रतिनिधी	
१०	श्री. आर.एम.कोले	कायदा प्रतिनिधी	
११	कु. अश्विनी आर.सुरंगे	विद्यार्थी प्रतिनिधी	
१२	प्रा. डॉ. रचना व्ही. मुसाई	सह-समन्वयक	
१३	प्रा.डॉ.केशव पी. देशमुख	समन्वयक	

NAAC Criterion प्रमुख

१	प्रा. डॉ.सुगंधा एच. घरपणकर	Criterion - I	
२	प्रा. डी.जि.कापुरे	Criterion - II	
३	प्रा.श्रीमती व्ही.एन.वीरकर	Criterion - III	
४	प्रा. एन.आर.पाटील	Criterion - IV	
५	प्रा. एम.व्ही.शिंदे	Criterion - V	
६	प्रा.डी.एस.काळे	Criterion - VI	
७	प्रा. डॉ. एस.डी.आवळे	Criterion - VII	

महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी

१	श्रीमती एस.बी.तेरसे	ग्रंथपाल	
२	डॉ.आर.डी. हदगल	शारीरिक शिक्षक	
३	श्री.के.एम.पाटील	शिक्षक	
४	प्रा.डॉ.व्ही.जी.सूर्यवंशी	शिक्षक	
५	प्रा.डॉ.एस.ए.इंगळे	शिक्षक	
६	श्री.सदानंद कांबळे	क.लिपिक	
७	प्रा. पी. वी. माळी		

Reg. No. MAH/2479



Senapati Prataprao Gujar Shikshan Saustha, Kanadewadi's, Affiliated to Shivaji University, Kolhapur & 'C' Accredited by NAAC

"KARMANYE VAADHIKARASTE MAA FALESHU KADACHANAM"

Dt.- 13/12/1982

Raja Shivchhatrapati Arts & Commerce College,

Mahagaon, Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur.

Phone No. (02327) 275124

Fax No. & (02327) 275124

Email- principal.rsccollege@gmail.com

Website- www.rsccollegemahagaon.ac.in

Founder: Late Hon. Babasaheb Kupekar (Former MLA & Ex-Chief of Maharashtra State Planning Board)

Chairman: Hon. Shri. Balasaheb Kupekar, [B.Sc. (Agri)]
(Former Treasurer, Western Maharashtra Devasthan Committee)

Principal: Dr. Nivas B. Jadhav

(M.A., M.Phil., Ph.D.)

Home - (02327) 223203 Mob. 9420007534

Email-dr_nivasjadhav@yahoo.com

Date- / / 20

Outward No. RSC/ 20 - /

Minutes of IQAC- 2023-24

Meeting no.-3

The minutes of IQAC meeting number 1 held on 28 December 2023 at Computer room at 11:00 am.

Sr.no.	Member present	Sign.	Sr.no.	Member present	Sign.
1	Principal Dr. N. B. Jadhav		2	Mr. B.A. Patil	
3	Dr. S. B. Desai		4	Mr. M.V. Shinde	
5	Mr. V. A. Karwal		6	Mr. S. B. Sawant	
7	Mr D. S. Kale		8	Mr. U. A. Hawale	
9	Ku. Ashvini Surange		10	Dr. Smt. Rachana Musai	
11	Dr. K. P. Deshmukh		12	Ku. Ashvini R. Surange	

The following issues and subjects were discussed

3.1 confirmation of the minutes of the last IQAC Meeting minutes held on 10 November 2023.

3.1 Resolution: confirmation of the minutes of the last IQAC Meeting held on 10 November 2023 were read out and confirmed.

Purposed by: Dr. K. P. Deshmukh

Seconded by: Mr. M. V. Shinde

The resolution was unanimously passed.





3.2 Submission of AQAR for the academic year 2022-2023

3.2 Resolution: It was resolved that the process of preparing data and submitting of AQAR 2022-23 should be started.

Purposed by: Dr. K. P. Deshmukh

Seconded by: smt. Dr. R. V. Musai

The resolution was unanimously passed

3.3 To conduct the Seminars, webinars and workshops.

3.3 Resolution: It was resolved that to conduct the Seminars, webinars and workshops in the academic year 2023-24.

Purposed by: Dr. K. P. Deshmukh

Seconded by: Mr. M. V. Shinde

The resolution was unanimously passed.

3.4 To conduct the cultural, physical and competitive activities and programme.

3.4 Resolution: It was resolved to conduct the cultural, physical and competitive activities and programme for the engagement of the students and faculty.

Proposed by; Dr. K. P. Deshmukh

Seconded by: Mr. D. S. Kale

The resolution was unanimously passed.

3.5 to develop the use of ICT oriented facilities in teaching learning process.

3.5 Resolution: It was resolved to adopt the use of ICT oriented facilities in teaching learning process for the effective curriculum delivery.

Proposed: Dr. S. B. Desai

Seconded by: Ku. Ashawini Surange

3.7. To arrange Alumni and Parents Meet.

3.7. Resolution: It was resolved that the Alumni and Parents meet should be conducted and increase Alumni participation in college development.

Purposed by: Dr. K. P. Deshmukh

Seconded by: Mr. M. V. Shinde


3.8. Evaluation of the result.

3.8. Resolution: It was resolved to analysis the semester result and proper policy should be adopted for the growth of academic development of the students


Purposed by: Mr. D. S. Kale


Seconded by: smt. Dr. R. V. Musai

The resolution was unanimously passed


Co-Coordinator


Coordinator


Principal
Raja Shivchhatrapati Hotel & Commerce
College, Mahagaon
Tal. Gadhingia


Prastha



Dt.- 13/12/1982

Reg. No. MAH/2479

Senapati Prataprao Gujar Shikshan Sanstha, Kanadewadi's, Affiliated to Shivaji University, Kolhapur & 'C' Accredited by NAAC



Raja Shivchhatrapati Arts & Commerce College,

Mahagaon, Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur.

Phone No. (02327) 275124

Fax No. & (02327) 275124

Email- principal.rsccollege@gmail.com

Website- www.rsccollegemahagaon.ac.in

Founder: Late Hon. Babasaheb Kupekar (Former MLA & Ex-Chief of Maharashtra State Planning Board)

Principal: Dr. Nivas B. Jadhav

(M.A., M.Phil., Ph.D.)

Home - (02327) 223203 Mob. 9420007534

Email-dr_nivasjadhav@yahoo.com

Date- / / 20

Outward No. RSC/ 20 - /

Action Taken Report of IQAC

Action Taken Report on the minutes of the IQAC meeting No.3 held on ~~Dec 10~~¹³th 2023.

Plan Of Action	Achievements/Outcomes
To Encourage faculty Member participated to FDP, Refresher course, CTC. etc.	Most of the faculty in the college have completed FDP, Refresher and STC Course.
To conducted National Seminar, workshops and guest lecture	The college has conducted workshops, National seminar and Guest lecture during the academic year
To prepare AQAR- 2021-22	The AQAR 2021-22 has submitted has successfully
To conduct CIE	CIE was conducted for students' academic performs
Conduction of annul prize distribution ceremony.	The college has organized annul prize distribution ceremony.
To encourage students' participation in workshops and seminar	The involment of the students' workshops and seminars
To arrange Alumni, Meet	Alumni meet was conducted to increase almani participation in college development.
Evaluation of the result	The college has analyzed the final year result

Co-Coordinator

Co-ordinator

Principal
Raja Shivchhatrapati Arts & Commerce
College, Mahagaon
Tal. Gadhinglaj, Dist. Kolhapur



Raja Shivchhatrapati Arts & Commerce College,

Mahagaon, Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur.

Phone No. +02327-275124 Fax No. & +02327-275124

Website- www.rsccollegemahagaon.ac.in

Email- principal.rsccollege@gmail.com

Founder: Late Hon. Babasaheb Kupekar (Former MLA & Ex-Chief of Maharashtra State Planning Board)

Sanstha Chairman: Hon. Shri. Balasaheb Kupekar, (B.Sc. (Agriculture)
(Former Treasurer, Western Maharashtra Devasthan Committee)

I/C Principal: Smt. V.N. Virkar
(M.A., M.Phil.)

Sanstha Secretary: Hon. Shri. Bharama A. Patil, Mob. 9823941189

I/c Principal Mob. 9637350445

Outward No. RSC/2024-25 /

Date- / / 20

Minutes of IQAC Meeting no.4 - (2023-24)

The minutes of iqac meeting number 1 held on 10 May 2024 at Computer room at 11:30 am.

Sr.no.	Member present	Sign.	Sr.no.	Member present	Sign.
1	V/c Principal		2	Mr. B.A. Patil	
3	Dr. S. B. Desai		4	Mr. M.V. Shinde	
5	Mr. V. A. Karwal		6	Mr. S. B. Sawant	
7	Mr D. S. Kale		8	Mr. U. A. Hawale	
9	Ku. Ashvini Surange		10	Dr. Smt. Rachana Musai	
11	Dr. K. P. Deshmukh				

The following issues and subjects were discussed

4.1 confirmation of the minutes of the last IQAC Meeting minutes held on 28 December 2023.

I/C PRINCIPAL
Raja Shivchhatrapati Arts &
Commers College, Mahagaon,
Tal. Gadhinglaj, Dist. Kolhapur.

अं.क्र.	अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सदस्य	पदनाम	स्वाक्षरी
१	प्र. प्राचार्या श्रीमती. व्ही.एन.वीरकर	अध्यक्ष	
२	डॉ. शिवराज बाळासाहेब देसाई	संस्था प्रतिनिधी	
३	श्री. भरमा अर्जुन पाटील	संस्था प्रतिनिधी	
४	प्रा.मानाजीराव वि.शिंदे	शिक्षक प्रतिनिधी	
५	प्रा. दिलीप सदाशिव काळे	शिक्षक प्रतिनिधी	
६	श्री. युनुस अबुबकर हावळे	प्रशासकीय प्रतिनिधी	
७	श्री.एं.बी. हुंदळेकर	माजी विद्यार्थी प्रतिनिधी	
८	श्री.व्ही.ए. करवळ	सामाज प्रतिनिधी	
९	श्री.एस.बी.सावंत	व्यावसायिक प्रतिनिधी	
१०	श्री. आर.एम.कोले	कायदा प्रतिनिधी	
११	कु. अश्विनी आर.सुरंगे	विद्यार्थी प्रतिनिधी	
१२	प्रा. डॉ. रचना व्ही. मुसाई	सह-समन्वयक	
१३	प्रा.डॉ.केशव पी. देशमुख	समन्वयक	

NAAC Criterion प्रमुख

१	प्रा. डॉ.सुगंधा एच. घरपणकर	Criterion - I	
२	प्रा. डी.जि.कापुरे	Criterion - II	
३	प्रा.श्रीमती व्ही.एन.वीरकर	Criterion - III	
४	प्रा. एन.आर.पाटील	Criterion - IV	
५	प्रा. एम.व्ही.शिंदे	Criterion - V	
६	प्रा.डी.एस.काळे	Criterion - VI	
७	प्रा. डॉ. एस.डी.आवळे	Criterion - VII	

महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी

१	श्रीमती एस.बी.तेरसे	ग्रंथपाल	
२	डॉ.आर.डी. हदगल	शारीरिक शिक्षक	
३	श्री.के.एम.पाटील	शिक्षक	
४	प्रा.डॉ.व्ही.जी.सूर्यवंशी	शिक्षक	
५	प्रा.डॉ.एस.ए.इंगळे	शिक्षक	
६	श्री.सदानंद कांबळे	क.लिपिक	
७			

I/C PRINCIPAL
 Raja Shivchhatrapati Arts &
 Commers College, Mahagaon
 Tal. Gadhinglaj, Dist. Kolhapur



Raja Shivchhatrapati Arts & Commerce College,

Mahagaon, Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur.

Phone No. (02327) 275124 Fax No. & (02327) 275124

Website- www.rsccollegemahagaon.ac.in

Email- principal.rsccollege@gmail.com

Founder: Late Hon. Babasaheb Kupekar (Former MLA & Ex-Chief of Maharashtra State Planning Board)

Sanstha Chairman: Hon. Shri. Balasaheb Kupekar, (B.Sc. (Agri)
(Former Treasurer, Western Maharashtra Devasthan Committee)

I/C Principal: Smt. V.N. Virkar
(M.A., M.Phil.)

Sanstha Secretary: Hon. Shri. Bharama A. Patil, Mob. 9823941189

I/c Principal Mob. 9637350445

Outward No. RSC/ 2024-25 /

Date- / / 20

Minutes of IQAC Meeting no.4 - (2023-24)

The minutes of iqc meeting number 1 held on 10 May 2024 at Computer room at 11:30 am.

Sr.no.	Member present	Sign.	Sr.no.	Member present	Sign.
1	Principal N. B. Patil		2	Mr. B.A. Patil	
3	Dr. S. B. Desai		4	Mr. M.V. Shinde	
5	Mr. V. A. Karwal		6	Mr. S. B. Sawant	
7	Mr D. S. Kale		8	Mr. U. A. Hawale	
9	Ku. Ashvini Surange		10	Dr. Smt. Rachana Musai	
11	Dr. K. P. Deshmukh				

The following issues and subjects were discussed

4.1 confirmation of the minutes of the last IQAC Meeting minutes held on 28 December 2023.

I/C PRINCIPAL
Raja Shivchhatrapati Arts &
Commers College, Mahagaon,
Dist Kolhapur

minutes held on 12 August 2022 were read out by Dr. K. P. Deshmukh

Purposed by: Dr. K. P. Deshmukh

Seconded by: Dr. S. B. Desai

The resolution was unanimously passed.

4.2 To analysis of the final result.

4.2 Resolution: it was resolved that the analysis of final result of the student from academic year 2023-24.

Purposed by: Mr. D. S. Kale

Seconded by: Mr. U. A. Hawale

The resolution was unanimously passed.

4.3 To collect the feedback from student, alumni and faculty for the academic year 2023-24.

4.3 Resolution: it was resolved that the feedback from the students, alumni and faculty for the academic year 2023-24.

Proposed: smt. Mr. B.A. Patil

Seconded by: Mr. M. V. Shinde

The resolution was unanimously passed.

4.4 To conduct the price distribution ceremony.

4.4 Resolution: it was resolved that the distribution of prizes and certificates of various cultural, sports and extracurricular activities held during the academic year should be arranged.


Purposed by: Dr. Rachana V. Musai


Seconded by: Mr. M. V. Shinde


The resolution was unanimously passed.

4.5 To organize career guidance for students

4.5 Resolution: it was resolved that the career guidance for students in the academic year or starting of next academic year.


Co. Coordinator


Coordinator


Principal
I/C PRINCIPAL
Raja Shivchhatrapati Arts &
Commers College, Mahagaon,
Tal. Gadhinglaj, Dist. Kolhapur